

सूची क्र.2		दुय्यम निबंधक : सह दु.नि. ठाणे 3
523675		
17-03-2024		
Note:-Generated Through eSearch Module,For original report please contact concern SRO office.		दस्त क्रमांक : 5236/2024 नोदंणी : Regn:63m
गावाचे नाव : घणसोली		
(1)विलेखाचा प्रकार	अभिहस्तांतरणपत्र	
(2)मोबदला	4000000	
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2265123	
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:नवी मुंबई मनपाइतर वर्णन ., इतर माहिती: सदनिका नं. 1/ई -10/2:217,2 रा मजला,श्री गुरुदेव दत्त को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड,सेक्टर -7,सिम्लेक्स घणसोली नवी मुंबई ..क्षेत्र 24.33 चौरस मीटर बिल्टअप(दस्त नं. ठाणे-8/3231/2024,दिनांक 09/02/2024,नो. शु. व मु. शु. वसूल केले आहे)(((SECTOR NUMBER : 7 ;))	
(5) क्षेत्रफळ	24.33 चौ.मीटर	
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.		
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-शिवाजी आर. जेधे - - वय:-68 पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: सदनिका क्रमांक १/ई -१०/२/२१७ ,२ रा मजला,श्री गुरुदेव दत्त को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड,सेक्टर -७ ,सिम्लेक्स घणसोली नवी मुंबई, ब्लॉक नं: -, रोड नं: -, . पिन कोड:-400701 पॅन नं:- AJUPJ6075F	
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-मांगीलाल लक्ष्मणजी गुर्जर - - वय:-46; पत्ता:-प्लॉट नं: -, माळा नं: -, इमारतीचे नाव: कावेरी ज्वेलर्स शॉप नं -3 ओम साई चाळ ,रोड नं -27 ,राम मंदिर सी पी तलाव वागळे ईस्टेट ठाणे, ब्लॉक नं: -, रोड नं: -, . पिन कोड:-400601 पॅन नं:-BDEPG1773L	
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	11/03/2024	
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	11/03/2024	
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	5236/2024	
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	500	
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	100	
(14)शेरा		
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	मुल्यांकनाची आवश्यकता नाही कारण दस्तप्रकारनुसार आवश्यक नाही कारणाचा तपशील दस्तप्रकारनुसार आवश्यक नाही	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.	